

मासिक पाळीदरम्यान आरोग्यपूर्ण व्यवस्थापनासंबंधी मूलभूत तपशील



मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्या सवयी

मासिक पाळी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा येत असते, त्यामुळे त्यांचेची आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. स्वच्छता न राखल्यास गमीशयात किंवा मुत्र नलिकेमध्ये वारवार संसर्ग होण्याची शक्यता असते.



साधारण घटना

- मासिक पाळी येणे ही मुलींच्या / स्त्रियाच्या आयुष्यातील एक सर्वसाधारण घटना आहे.
- ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून कोणत्याही प्रकारचा आजार नाही.
- मासिक पाळी आल्यामुळे घावरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही.
- ह्यामुळे लाज वाटण्यासारखे किंवा गोंधळून जाण्यासारखे कारण नाही.
- मासिक पाळीदरम्यान खेळ किंवा क्रिडा प्रकार (स्पोर्ट्स) ह्यात भाग घेतल्यास त्यात अंगिशात जोखिम नाही किंवा ते धोकादायक नाहीत. सर्वसाधारणपणे तुम्ही ज्या क्रिया करता, त्या मासिक पाळीदरम्यान करणे वैद्यकीय दृष्ट्या सुरक्षित आहेत.
- मासिक पाळी दरम्यान कोणत्याही मुलीला किंवा स्त्रीला इतरांपासून वेगळे वसून जेवण्याचे कोणतेही कारण नाही.
- मासिक पाळी सुरु असताना होणाऱ्या अशुद्ध नसते किंवा त्यामुळे कोणतेही रक्तस्त्रावात काहीही प्रदूषण होत नाही.
- इतरांपासून बाजूला वसणे किंवा शाळेत न जाणे अशा चुकीच्या समजुर्तीचे बुलकरण करण्याची आवश्यकता नाही.
- मासिक पाळी बाबत नियमित नोंद ठेवल्याने त्या दरम्यान उदभवण्याच्या समस्या योग्य प्रकार हाताळण्यासाठी मनाची तयारी करता येते.
- याबाबत कोणत्याही शरीराला दुर्जी येण्याची ही सर्वसाधारण बाब असली, तरी सुध्या विविनित आघोळ करणे, सेनिटरी पॅड्स / बॅप्टिन बदलावे यांकुक हा दुर्गंध इतरांना चटकवू लक्षात येऊ बाबे अशी काळजी चाची.


पौंगंडावरथा :-

मुलीमध्ये आणि मुलामध्ये वाढत्या वयात होणारे शारीरिक बदल, मुख्यत्वे त्याच्या वयाच्या 10 ते 14 वर्षांदरम्यानच्या कालावधीत घडताना लक्षात येत असतात. हे बदल काही वर्षांच्या कालावधीदरम्यान घडत असतात आणि त्या दरम्यान भावनिक बदलांचा सुधा अंतर्भव होतो.




मासिक पाळी :-

- म्हणजे सर्वसाधारणपणे गर्भाशयातील निरोगी रक्ताचा योनीमार्गातून स्त्राव होणे योनीमार्ग म्हणजे मुलीच्या दोन मांड्यामधील असणारे लहान आकाराचे छिद्र.
- म्हणजे मुलीना किंवा स्त्रियाना येणारी "पाळी".
- ही पाळी साधारण 3 ते 7 दिवसापर्यंत येत असते.
- बहुतेक वेळा महिन्यातून (28 ते 30 दिवसांमध्ये) एक पाळी येते.
- पाळी येणे ही गरोदर राहू शकण्याचे लक्षण आहे. गरोदर असतांना स्त्रियाना पाळी येण्याची प्रक्रिया थावते, परंतु प्रसूतिनंतर मासिक पाळीची पुन्हा सुरुवात होते.
- बहुतक मुलीना त्याच्या वयाच्या 11 वर्षे ते 14 वर्षे व्यावर मासिक पाळी सुरु होते.



मासिक पाळी येण्याची कारणे कोणती ?

मुलीच्या / स्त्रियाच्या वीजाशयामध्ये हजारो स्त्रीबीजे असतात, प्रत्येक महिन्यात किंवा 21 ते 40 दिवसाच्या दरम्यान एकदा यांपैकी एक स्त्री बीज दोनपैकी किंवा बीजाशयातून बाहेर पडते आणि ते बीज गर्भाशयाच्या वरील बाजूस असणाऱ्या बीजाशयातून निलिकामधून (फॅलोपिअन ट्युब) पुढे सरकते. जेव्हा बीजकोषातून बीज बाहेर पडते, तेव्हा त्याला बीजकोषातून स्त्री-जनन पेशी बाहेर येण्याची किंवा (ओव्हरफ्लॅशन) असे म्हणतात. जेव्हा हे स्त्री-बीज फॅलोपिअन ट्युबमधून पुढे सरकत असते तेव्हा गर्भाशयामध्ये लहान लहान रक्तवाहिन्याचे मऊ संयोग झाल्यामुळे गर्भ (एम्ब्रिओ) तयार होण्यापासून सुरुवात झाली, तर जन्माला येणाऱ्या बाळास अशा प्रकार तयार झालेले हे असताव आवश्यक न घालणे देण्याचे काम करते. जर स्त्रीबीजाचा पुरुष शुक्राणुशी (स्पर्म) संयोग झाल्यामुळे गर्भ (एम्ब्रिओ) तयार होण्यापासून सुरुवात झाली, तर जन्माला येणाऱ्या बाळास अशा प्रकार आवश्यक न घालणे देण्याचे काम करते. जर स्त्रीबीजाचा पुरुष शुक्राणुशी संयोग झाला ताणी तर गर्भाशयातूले हे भृत्यां तुटल्यामुळे होणारा रक्तस्त्राव स्त्रियाच्या योनीमार्गातून बाहेर येण्यास अशा रक्तस्त्रावाची गोण्याच्या कम्या संपूर्ण आवर्तनाला मासिक पाळी असे म्हणतात.



मासिक पाळीदरम्याव होणाऱ्या समस्या कशा हाताळाव्या ?

पायात पेटके येणे, वेदना होणे, सूज येणे, वजन वाढणे, स्तनामध्ये वेदना होणे किंवा सूज येणे, हातापायावर सूज किंवा चक्कर येणे अशा प्रकारच्या शारीरिक समस्या उदभवतात.



वरील समस्या पुढीलप्रभाणे हाताळाव्यात :-

- एका प्लास्टिकच्या बाटलीत गरम पाणी घ्यावे त्यावर एखादे कापड गुडाळून ती बाटली ओटीपोटावर ठेवावे.
- ओटी पोटावर मालिश करा.
- आल्याचा रस किंवा हिरवा गवती घ्या असे स्थानिक उपचार करावे.
- जेवणामध्ये मीठाचा वापर कमी करावा.
- जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि ज्यात साखरेचे प्रमाण कमी असते अशी फळे आणि कच्च्या भाज्या तसेच अधिक ततुमय पदार्थाचा जेवणात समावेश करावा.
- जलव गरीने चालण्याचा किंवा हलक्या फुलक्या व्यायामानेसुधा आराम मिळतो.
- गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे पाळी सुरु असण्याच्या काळात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.



मासिक पाळीच्या दिवसात आराम व विश्राती घ्यावी, त्यामुळे नववैतन्य निर्माण होते. स्वतःची आधिक काळजी घेतल्यामुळे पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

जर वरील उपायामुळे काही फरक पडला नाही, तर त्वरित वैद्यकीय मदत घेऊन समस्येगात घ्या करावी.

मासिक पाळीच्या कालावधीमध्ये काही वेळा अचानक यांग येणे निवाकिंवा होणे घटकन रागावणे, अस्वस्थ होणे, अकारण भीती वाटणे, मनास गोपलत्यामारख होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडथळा येणे, संताप हाणे, चितेमुळे राणाव सांग अकारण वाटणे किंवा उदास होणे अशा प्रकारचे भावनिक उचलाळूका जाणावतात. प्रत्येक मुलीला अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक जाणीचा होतीलच असे नाही. काहीतो तर त्या जाणवतसुधा नाहीत.



सॅनिटरी पॅड आणि खव्हच कापडाच्या घड्यांचा वापर :

मुली आणि स्त्रिया पाळीच्या वेळी होणारा रक्तस्त्राव शोषण्यासाठी निरनिराळ्या पाठीतीचा वापर करतात.

कापडाच्या घड्या :- कापड दमुळून अंतर्वर्स्त्रात ठेवणे किंवा कमरेला दोन्यासे बांधून गुप्तागावर पसरून ठेवणे हे कापड धुवून पुन्हा वापरले जाते.

कापडाच्या घड्या करण्यासाठी **फक्त खव्हच सुती** कापडाचा वापर करावा. एकदा वापरलेल्या सुती कापडाच्या घड्या साबण लावून पाण्याने संपूर्ण खव्हच धुवाव्यात आणि सूर्यप्रकाशात वाळत ठेवाव्यात.

सॅनिटरी नॅपकिन/पॅड :-

हे वापरानंतर केकून देण्याजोगे असतात आणि हे एकदा वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावता येते. काही सॅनिटरी नॅपकिन्स / पॅड्स कागदाच्या पट्ट्यानी तयार केले ल्या असतात.



त्यावरील चिकटपटीचे आवरण अंतर्वर्स्त्राला (निकरला) चिकटविता बाजुला आच्छादण्यासाठी "पख" (विग्स) निकरच्या आतल्या बाजुने लावल्यावर ता सॅनिटरी नॅपकिनीची सवय असते.



ह्या पॅडसमधून रक्तप्रवाह बाहेर साढू नये याकीता प्लॉस्टिकचे आवरण असते. काणा प्रकारामुळे वापरल्यानंतर मुलीनी,

ते शोषखड्यात टाकावे, मातीत गाढून टाकावे

किंवा त्याचा वापर केल्यानंतर जाळून टाकावे. आशा सेविकाकडे किंवा बवत गटाकडे (एसएचजी) तसेच औषधाच्या दुकानात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतात.

- सॅनिटरी पॅड्स किंवा कापडाच्या घड्या स्वच्छ, सुरक्षित आणि कोरड्या नागेत त्याव्यात प्रत्येक मुलीला अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक जाणीचा होतीलच असे नाही. काहीतो तर त्या जाणवतसुधा नाहीत.
- सॅनिटरी पॅड किंवा वापरलेल्या कापडाच्या घड्या कधीही संडाळात दाढू नव्यांचा कारण त्यामुळे संडाळ सुंवण्याची शक्यता असते.
- हे सॅनिटरी पॅड्स / कापडाच्या घड्या उचलवावर असलेल्या कॉलांत दाढू नव्यांत

